

दाशवृप्य (von दशन् + वृप्य) N. pr. eines Grāma; davon दाशवृप्यक adj. P. 4, 2, 104, Vartt. 33, Sch.

दाशर्म (?) m. N. pr. eines Mannes Kāth. in Ind. St. 3, 472.

दाशवाज (von दशन् + वाज) adj. कौत्सं दाशवाजम् N. eines Sāman Ind. St. 3, 214. — Vgl. पाञ्चवाज.

दाशिग्रस् (wohl दाशिग्रस् von दशिग्रस्) n. N. eines Sāman ebend. दाशस्त्वय् adj.: यो वै गां प्रशंसति दाशस्त्वयेति गां प्रशंसति PANĀKAV. Br. 13, 5, 26. 27. n. N. eines Sāman ebend. Lāt. 7, 4, 1. 16. Ind. St. 3, 219. Geht auf दशस् (vgl. दशस्य) oder दाशस् (von दाश्र) und पति zurück; दाशस्पति oder दाशस्पति könnte Herr der frommen Darbringungen bedeuten.

दाशार्णा^१) adj. das Wort Daçārṇa enthaltend, von diesen redend: अद्याय, अनुवाक gāna विमुक्तादि zu P. 5, 2, 61. — 2) m. ein Fürst der Daçārṇa MBh. 3, 7458. — 3) m. pl. = दाशार्णा als Volksname: दाशार्णाराज् MBh. 3, 7515. दाशार्णीष 6, 2080. Könnte hier auch als adj. gefasst werden.

दाशार्णक् adj. f. दाशार्णिका Daçārṇisch: राजन् MBh. 2, 1063. 3, 7449. 7428. 7462. 7499. धात्री 7424. — Vgl. दाशार्णक.

दाशार्णी^१) adj. f. ^ई a) das Wort Daçārha enthaltend, von diesen redend: अद्याय, अनुवाक gāna विमुक्तादि zu P. 5, 2, 61. — b) dem Daçārha d. i. Krshṇa gehörig: सभा MBh. 2, 84. HARIV. 6810. — 2) m. ein Fürst der Daçārha gāna पर्श्चादि zu P. 5, 3, 117. Bein. Krshṇa's H. 214. MBh. 2, 1223. 1225. 3, 897. 12566. 14, 1855. HARIV. 10412. ein Daçārha König von Mathurā SKANDA-P. in Verz. d. Oxf. H. 74, a, 16. दाशार्णी^२ f. eine Fürstentochter der Daçārha MBh. 1, 3786. 3792. — 3) m. = दाशार्णी gāna प्रश्नादि zu P. 5, 4, 38. pl. = दाशार्णास् als Volksname MBh. 1, 7513. 13, 7431. — Vgl. दाशार्णी.

दाशार्णक् m. pl. = दाशार्णी BHAG. P. 3, 1, 29.

दाशाश्वमेध m. pl. = दशाश्वमेध zehn Rossopfer HARIV. 14737. — Wohl nur fehlerhaft.

दाशिवंस् s. u. दाशस्.

दाशु (von १. दाश्) s. श्र०.

दाशुर् und दाशूर् viell. N. pr. eines Mannes Verz. d. B. H. 192, 10 v. u. 193, 1.

दाशुरि (von १. दाश्) adj. den Göttern huldigend, — darbringend, fromm: स्वयं चित्स मन्यते दाशुरिर्बन्नो पत्रा सोमस्य तुम्पर्सि RV. 8, 4, 12. — Vgl. श्र०.

दाशेय (von दाशी) m. der Sohn einer Fischerin ÇABDAR. (fälschlich mit स) im ÇKDRA. दाशेयी f. die Tochter einer Fischerin MBh. 1, 4015. Bein. der Satjavati, der Mutter Vjāsa's, H. 848. दासेयी TRIK. 2, 8, 10. H. 848, v. l. MBh. 3, 5966. HARIV. 973.

दाशेर् ÇINT. 3, 18. m. 1) Fischer (von २. दाश) ÇABDAR. im ÇKDRA. (mit स). — 2) Kameel H. 1254. — Vgl. दासेर.

दाशेरक् m. 1) Fischer (vgl. दाशेर) MED. k. 194 (mit स). — 2) pl. N. pr. eines Volkes, = मस्तु TRIK. 2, 1, 9. MBh. 6, 2080. Vgl. दशेरक.

दाशेदनिक् (von दशन् + देन) adj. als Bez. eines Opfers P. 4, 3, 68, Sch. दाशेदनिक् f. die bei diesem Opfer den Priestern dargebrachte Gabe 5, 1, 95, Sch. — Vgl. पाञ्चादनिक.

दाश्यै (चतुर्ष्वर्ध्यु) von दश gāna संकाशादि zu P. 4, 2, 80.

दाश् adj. freigebig ĜATĀDH. im ÇKDRA. — Ein verstümmeltes दाशम्. दाशेस् (partic. perf. von १. दाश्) P. 6, 1, 12. VOP. 26, 135. ein Mal दाशिकैस् SV. I, 2, 1, 4, 1. adj. huldigend, (den Göttern) dienend, darbringend. Im RV. die gewöhnliche Bez. für den gläubigen Verehrer der Götter, den Frommen; bes. häufig verbunden mit मर्त, मर्त्य und auch जन. श्रमा मते वृहस्ति भूरि वामुषो देवि दाशुषे मर्त्याय RV. 4, 124, 12. 4, 26, 2, 7, 11, 3. हन्तो दाशदाशुषे कृति वृत्रम् 2, 19, 4. 3, 2, 11. (पिबतु) सोमं दाशुषः स्वे सृथस्ये 51, 9. 60, 5. शंकैसः पीपेरा दाशासम् 4, 2, 8. पत्रं देवाति दाशुषे 5, 23, 5. लं कृत्साय प्रुल्हं दाशुषे वर्क 6, 26, 3. वयं नु ते दाशासः स्याम ब्रह्मे कृपवर्तः 7, 37, 4. दाशदाशुषे सुकैते मामल्हस्व 10, 122, 3. श्रा प्रत्यच्च दाशुषे दाशासु मर्त्स्वतम् (ङ्कर्म) AV. 7, 40, 2. 17, 2. 3. 110, 1. 4, 24, 1. VS. 34, 9. In der späteren Sprache gebend, gewährend; mit dem acc. oder mit dem obj. compon.: तस्ये मुनिर्दाकृदिङ्गदशी दाशान्मुपत्राशिषमित्युवाच RAGH. 14, 71 (ed. Calc. दृवा st. दाशान्). त्रिलोको दाशान् BHAG. P. 8, 22, 23. पद्मत्रये यो वृत्तिं बुद्धिमान्दोपदाशुषम् 19, 19. कृरिम् — प्रपञ्चवरदाशुषम् 3, 21, 7. पुण्या पुनः पारमर्हस्य श्राश्रमे व्यवस्थितानामनुमृग्यदाशुषे 2, 4, 13. — Vgl. श्र०.

दाशधर् (दाशु + श्र०) adj. dem heiligen Dienst fromm obliegend: ये युवं दाशधराय देवा रथिं धृत्यः RV. 6, 68, 6. कस्ते ब्रामिक्नोनामग्ने को दाशधरः 1, 73, 3. श्रियं ब्रह्मस्याद्यो चिं चतते सून्वतो दाशधरम् 8, 4, 13. 19, 9. वावृथो मधवन्दाशधरो मनू स वाऽन्भरते 10, 147, 4.

दास् nur in Verbindung mit श्रमिः; das simpl. finden wir in १. दास् und dem damit offenbar verwandten दस्यु erhalten. Nach DuñTUP. 21, 28 bedeutet दास्, दासिति und °ते geben und auch NAIGH. 3, 20 steht दासिति unter den दानकर्मणाः. Dieses दासिति ist aber wohl conj. aor. (von १. दा) wie auch das ebend. neben राति stehende रासिति (von रा). दास्, दासिति als v. l. von दाश् verletzen, beschädigen (ङ्किसि) VOP. in DuñTUP. 27, 32.

— श्रमिः Jnd. Etwas anhaben wollen, anfeinden, verfolgen: यो नः कृदा चिदभिदासिति हुहा RV. 7, 104, 7. 10, 97, 23. 133, 5. श्रमित्रस्याभिदासितः 132, 3. 102, 3. योऽस्माश्वनुषा मनसा चित्याकृत्या च यो श्रव्यायुरभिदासित् AV. 5, 6, 10. 8, 3, 25 u. s. w. AIT. BR. 6, 36. KHĀND. UP. 1, 2, 8. ÄCV. GRHJ. 1, 24. KAUC. 49. Findet sich nur im Veda oder in Nachbildungen vedischer Sprüche.

1. दास् (von दास्) ved. दास् und दासि (vgl. २. दास) UNĀDIS. ३, 10. m. १) Bez. übermenschlicher, den Sterblichen feindlicher Wesen, Dämon. So heissen viele von Indra bezwungene Unholde: Namuki, Pipru, Çambara, Varkin u. a. NIR. 2, 17. RV. 4, 174, 7. 2, 11, 2. 20, 6. 4, 18, 9. 30, 15. 21. 5, 30, 7. 9. 6, 20, 6. 47, 21. 8, 32, 2. वृद्धासस्य दम्भय 10, 22, 8, 8, 24, 27. श्रेष्ठो दासस्य दम्भय 40, 6. नि दासे शिष्याद्यो कृदैः 59, 10. 10, 138, 3. 120, 2. न मै दासो (man hätte eher दासो Barbar erwartet) नार्यो महिला नृते मीमाप् यदृक् धृतिर्व्ये AV. 5, 11, 3. Vgl. दस्यु. — 2) Slave, Knecht AK. 2, 10, 17. TRIK. 3, 3, 446. H. 360. an. 2, 582. MED. s. 3. श्र० दासो न मीकृष्टवै कराणि RV. 7, 86, 7. 10, 62, 10. शतं मै गर्द्मानो शतमृष्टीतीताम्। शतं दासो श्राद्धे दृद्धे VĀLAKKH. 7, 3 (vgl. श्र० दासे बैल्वै विप्रस्तरुन् श्रा दृद्धे RV. 8, 46, 32, wo दासान् zu vermuten ist). त्रैयो दासा श्राङ्गनस्य AV. 4, 9, 8. KAUC. 17. 89. दासमार्प न. sg. Knechte und Frauen KHĀND. UP. 7, 24, 2. डारदास ÄCV. GRHJ. 4, 2. मिदुन KĀTJ. ÇR. 22, 2, 27. LĀTJ. 8, 4, 14. M. 4, 253. 8, 299. 342. ist श्रधन 416. neben भृतक,